

प्रकरण ४

संशोधनाची कार्यपद्धती

४. १ प्रास्तविक

४. २ संशोधनाची पद्धती -

४. ३ नमुना

४. ४ संशोधनाची भाठने

१] प्रश्नावली.

२] मुलाखती.

अ] शिक्षकांच्या मुलाखती.

आ] च्यवस्थापकांच्या मुलाखती.

इ] भागशिक्षणाचिका-यांच्या मुलाखती.

३] भेटी व निरीक्षण

४. ५ समारोप

संदर्भ

—= प्रकरण यवथे :-

- : संशोधनाची कार्यपद्धती :-

प्रास्ताविक -

४.१ मागील प्रकरणात संशोधन विषयाशी संबंधीत असलेल्या व त्या

विषयात आत्तापर्यंत करण्यांत आलेल्या संशोधनाचा मागोवा घेता आहे यावर्सन असू दिसून आले की, शैक्षणिक प्रशासनाच्या द्वारात झालेल्या संशोधनात शिक्षणाचा कायदा, कायदामुळे अस्तीत्वात आलेल्या विविध संस्थांचे परस्पर संबंध यावर संशोधन झालेले नाही. शैक्षणिक कायदाबद्दल व त्यातुन निर्गम झालेल्या विविध संस्थांच्या परस्पर संबंधाबद्दल जी उपयुक्त माहिती मिळेती ती माहिती प्रमुख संशोधन विषयाच्या अनुसंधाने केलेल्या संशोधनाश्वारेन्माजिली असते. संशोधनात तिथे स्थान दुष्यग उत्तेव व माहितीही नोंदक स्वस्थाची असते या प्रकरणात संशोधनाची पद्धती व संशोधन करण्याताठी तथार केलेल्या साधनांची व त्यांच्या वापराची माहिती दिलेलो असते.

४.२ संशोधन पद्धती -

सर्वेक्षण - संख्यात्मक किंवा गुणात्मक माहितीया आवश्यकतेनुसार संख्याशास्त्राच्या मदतीने अर्थलाई तम्ही उपाय शोधावा जातो.

शालेय सर्वेक्षण - सर्वेक्षणाच्या विविध पद्धतीपैकी प्रत्युत संशोधनासाठी "शालेय सर्वेक्षण पद्धती" वापरली आहे.

शैक्षणिक प्रश्नामध्ये शैक्षणिक संस्थांच्या गरणांचा शोध घेणे त्यांच्या गर्ऊ होण्याताठीची उपायप्रोजना ठरविणे शैक्षणिक संस्थांमध्ये शाळांची संख्या, गोंदा असल्यामुळे या प्रकारात "शालेय सर्वेक्षण" असे नांद प्रिले आहे.

शालेय संशोधनामार्ये शांखेची वात्तु, तातिर्थ, ताधने, परिसर, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, विद्यार्थ्याच्या नेण्या आण्यांच्या तोडी, शांखेची अर्थी व्यवस्था असा प्रकारचे अनेक विषय घेता येतात हे तारे संशोधन शास्त्रीय पद्धतीनेच करावयाचे असते.

४. ३ नमुना -

सदर संशोधनासाठी पंटरपूर तालुक्यातील तर्व माध्यमिक शाळा अभ्यासातासाठी निष्ठल्या.

४. ४ संशोधनांची ताधने -

१] प्रश्नावली -

प्रथम संशोधकाने कच्ची प्रश्नावली तयार केली. तिची पडताळणी कर्तन नमुना म्हणून काही मुख्याध्यापकांना भरण्यांत दिली. एक आठवड्याच्य कालावधीनंतर त्या प्रश्नावल्या गोळा कर्तन मार्गदर्शकांच्या सूचने नुसार जरूर ते केरंफार कर्तन पर्यंती केली. ही प्रश्नावली परिशिष्ट कृ. ३ मध्ये दिली आहे.

प्रश्नावलीची रचना -

मुख्याध्यापकांना दिलेल्या प्रश्नावलीची रचना कोष्टक क्रमांक ४. १ मध्ये पुढोल पानावर दिलेले आहे.

मुख्याध्यापकांताठीच्या प्रश्नावलीची रचना

विभाग	प्रश्न नंबरांक	संबंधित हेतु
अ]	१ ते ३	मुख्याध्यापकांची खेळवतीक माहिती.
आ]	४ ते ८	पंढरपूर तालुक्यातील माध्यमिक शाब्दाच्या ट्यव्हापनाचिष्ठ्यी माहिती.
इ]	९ ते २२	शिक्षण व शिक्षकेतार कर्मया-यांचा प्रशासनाचिष्ठ्यीची माहिती.
ई]	२३ ते ३२	जिध्याध्याच्या प्रशासनासंबंधीची माहिती.
उ]	३३ ते ३६	अर्थिक घटकाचिष्ठ्यीची माहिती.
ऊ]	३७ ते ४६	भौतिक सुविधाचिष्ठ्यीची माहिती.
ऋ]	४७	प्रशासनामध्ये सुविळेल्या सुधारणा संबंधीची माहिती.

पंढरपूर तालुक्यातील एकूण ४८ माध्यमिक शाब्दापैकी ३५ शाब्देमध्ये तंदोषकांनी समक्ष प्रश्नावली दिली, तर १३ शाब्देमध्ये पोडाटाने प्रश्नावली पाठविली.

एकूण ४८ माध्यमिक शाब्दापैकी १८ शाब्दांच्या मुख्याध्यापकांनी प्रश्नावली तत्परतेने भरने पाठविली, १० शाब्दांना अनेक स्मरणप्रेरित लिहिली, समक्ष भेट घेतानी, वारंवार हेलपाटे घातले. प्रश्नावली बाबत ते अत्यंत उदातिन होते. हे एक निरर्धक काम अशीच त्यांची भावना होती, तरीपण ब-याच प्रथनानंतर त्या प्रश्नावल्या त्यांनी भरने दिल्या, परंतु या कामाताठी छूपच खेळ वाया गेला.

उर्वरित ४ शाबंच्या मुख्याध्यापकांनी संस्था आणि पदाधिकारी यांच्या लेखी
मान्यतेनंतरच प्रश्नावल्या भर्त्य दिल्या. १० शाबंच्या मुख्याध्यापकांनी प्रश्नावली
भर्त्य देण्यास स्पष्टपणे नकार किला, ६ शाबंच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक वेळी
पुन्हा भर्त्य देतो अशी टोलवा-टोलवी कर्त्तव शेवटपर्यंत प्रश्नावल्या दिल्या नाहीत

कोष्ठक क्र. ४. ३

प्रश्नावली मिळालेल्या शाबंची संख्या

प्रश्नावली पाठविलेल्या शाबंची संख्या	पैकी समक्ष	पैकी पोस्टाने
४८ [सर्वच]	३५	१३

कोष्ठक क्र. ४. ३

प्रश्नावली मिळायाचे पृथःकरण

प्रश्नावली दिलेल्या स्कूण शाबा ४८

प्रश्नावली भर्त्य देणा-या शाबंच्या
मुख्याध्यापकांची संख्या
[३२]

प्रश्नावली न भर्त्य देणा-या
मुख्याध्यापकांची संख्या
[१६]

तत्परतेने	स्मरणपत्रा-	संस्था	स्पष्ट	टोलवा-
भर्त्य	नंतर	चालकाधि	नकार	टोलवी
देणारे	भर्त्यदेणारे	परवानगीने	[१०]	[०६]
[१८]	[१०]	भर्त्य देणारे [०४]		

ही प्रश्नावली भर्त्य दिलेल्या मुख्याध्यापकांनी नांदे परिशिष्ट
क्रमांक ३ मध्ये दिली आहेत

२] मुलाखती -

संशोधकाने आवश्यक ती माहिती जमविण्यासाठी दुसरे साधन
म्हणून "मुलाखतीचे" तंत्र वापरले.

स्थादी व्यक्ती संशोधन विषया-बाबत जाणकार असल्याची
माहिती मिळाल्यानंतर संशोधक त्या व्यक्तिच्या सोईमवडीने तिच्याकडे जातो
व मुददयाचे प्रश्न विचारतो. मुलाखत संपल्यानंतर संशोधक स्वतंत्रपणे मुलाखतीचा
अहवाल लिहितो. प्रतिसादकांनी कांदीदी सांगितले तरी ते सर्व त्या अहवालात
नोंदविणे आवश्यक असते. २

मुलाखतीच्या परिचयात्मक, निधानात्मक, उपचारात्मक, संशो-
धनात्मक वर्गीकरणापैकी प्रस्तुत संशोधकाने समर्थेसंबंधी मते किंवा सत्य घटना-
संबंधीची माहिती मिळविण्यासाठी संशोधनात्मक प्रकारची मुलाखत घेतली आहे.

मुलाखत ज्यांची घ्यावयाची आहे त्या तर्वाना प्रथम मुलाखतसूची
आठ दिवसांपूर्वीच दिली व त्यांच्या सोईनुसार संशोधकाने मुलाखती घेतल्या.

क] शिक्षकांच्या मुलाखती -

शिक्षकांच्या मुलाखतसूचीची रचना पुढील प्रमाणे होती.

पोष्टफूल ४.४ शिक्षकांच्या मुलाखत सूचीची रचना

विभाग	प्रश्नक्रमांक	संबंधित क्षेत्र
अ	१ ते ६	शिक्षकांच्या प्रशासनासंबंधीची माहिती
आ	७ ते ९	विधाधर्यांच्या प्रशासनासंबंधीची माहिती
इ	१०	शाब्देच्या प्रशासनात तुच्छविलेल्या सुधारणा

हो मुलाखतसूची परिशिष्ट क्रमांक ४ मध्ये दिलो आहे.
 पंदरपूर तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्यील सहशिक्षकांची
 मुलाखतीसाठी निवड "सहेतुक नगुना निवड" पद्धतीने केली. पंदरपूर तालुक्या-
 तील रुण ४८ माध्यमिक शाळांपैकी २८ शाळांची निवड केली. ती निवड पुढील
 कोष्टक क्र. ४. ५ मध्ये दिला आहे.

कोष्टक क्र. ४. ५
मुलाखतीसाठी सहशिक्षकांच्या निवडीचे वर्गीकरण

अ. क्र.	शाळ्या प्रकार	शहरी	ग्रामीण
०१]	मोठ्या अनुदानित प्रशाला	०४	०६
०२]	विनाअनुदानित प्रशाला	०४	०६
०३]	अनुदानित तंत्रिक प्रशाला	०१	०१
०४]	अनुदानित कन्या प्रशाला	०१	०१
०५]	अनुदानित आम्रम प्रशाला	०१	००
०६]	लहान अनुदानित प्रशाला	००	०३
		-----	-----
		११	१७

यापुमाणे २८ सहशिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या नावाची
 यादी परिशिष्ट क्र. ५ मध्ये दिली आहे.

६] संस्था यालकांच्या मुलाखती -

संस्था यालकांच्या मुलाखतसूचीची रचना पुढीलप्रमाणे होती.

कोष्टक क्र. ४०.६
तंत्याचालकांसाठीच्या मुलाखतसूचीची रप्ता

विभाग	प्रवत्र क्रमांक	संबंधित क्षेत्र
अ	१ व २	सर्वतामान्य शृणन
आ	३ ते ६	शिक्षकांच्या प्रशासनासंबंधीची माहिती
इ	७	भौतिक सुविधासंबंधीची माहिती
ई	८	आर्थिक सुविधासंबंधीची माहिती
ड	९	शालेय प्रशासनात सुविधारणा

पंढरपूर ताजुक्यात एकूण ४८ माध्यमिक शाळा आहेत. एकूण ४० संत्या त्या शाळा चालवतात. त्या ४० संत्याचालकांपैकी १० संत्याचालकांची गुलाखतीसाठी "सहेतुक नगुना निवड" पाठदतोने निवड केली. ती निवड कोष्टक क्रमांक ४०.७ मध्ये दिलेली आहे.

कोष्टक क्र. ४०.७
मुलाखतीसाठी निवडलेल्या अवस्थापकांचे वर्गीकरण

अ. क्र.	शाळेय प्रकार	शहरी	ग्रामीण
०१]	तंत्रशिक्षणयुक्त प्रशाला	०१	०१
०२]	विना अनुदानित शाळा	०१	०१
०३]	कन्या प्रशाला	०१	००
०४]	झंगजी माध्यमाचो शाळा	०१	००
०५]	अनुदानित शाळा	०२	०२
		-----	-----
		०६	०४

संस्था यालकांच्या मुलाखती प्रत्यक्ष घेण्याच्या तोळी न-याच
गटाणी आल्या तर कांही संस्था यालकांनी लोग्याच मुलाखती फिर्या. परखडपणे
सत्य माहिती व वस्तुस्थिती सांगणारे व्यवस्थापकाचे प्रगाण फारव अल्य असल्याचे
आढळें. प्रतिकादक संस्था यालकाचि नावांची यादी परिशिष्ट कृ. ७
मध्ये दिली आहे.

ग] भाग-शिक्षणाधिकारी-यांच्या मुलाखती -

पंदरपूर तालुका पंचायतसमितीमध्ये एक गटशिक्षणाधिकारी
व तीन भागशिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या घरोपर
हुक्मेच तेवा निवृत्त शालेल्या एका गटशिक्षणाधिकारी-यांचीही मुलाखत घेली.
मुलाखत घेण्यापूर्वी तर्वाना आठ दिवसांपूर्वीच मुलाखत सूची दिली. पुंलाखततूचीची
रचना कोष्टक कृ. ४.८ मध्ये दिली आहे.

कोष्टक कृ. ४.८
गट/भागशिक्षणाधिकारी-यांच्या मुलाखत सूचियो ६ चना

विभाग	प्रश्न क्रमांक	संबंधित घेत्र
अ	१ व २	तर्वासामान्य प्रश्न
आ	३ ते ८	माध्यमिकशाळांच्या प्रशासनातंबंधी माहिती
इ	९ व १०	शालेय प्रशासनात सुचिलेल्या तुधारणा.

ही मुलाखतसूची परिशिष्ट कृ. ८ मध्ये दिली गाहे. मुलाखत
घेतलेल्या गटशिक्षणाधिकारी व भागशिक्षणाधिकारी-यांच्या नावाची यादी परिशिष्ट
कृ. ९ मध्ये दिली आहे.

३) भेटो व तोरोळम -

पंद्रहपूर तातुक्यातील एकूण ४८ माध्यमिक शाळांची ३२ शाळा
भेट देण्याताठी निवडल्या. त्थांची निवड पुढील फोष्टक क्र. ४.६ प्रमाणे
केली आहे. भेटी पिलेल्या माध्यमिक शाळांची तात्त्विक परिशिष्ट क्र. १०मध्ये
दिली आहेत.

फोष्टक क्र. ४.६
भेट देण्याताठी निवडलेल्या माध्यमिक शाळांची तात्त्विक परिशिष्ट

अकार्य.	वर्गीकरण	शाळांची संख्या
०१]	ग्रामीण भागातील दहा अनुदानित व पाच विनाअनुदानित शाळांची निवड केली.	१५
०२]	शहरातील सहा अनुदानित आणि घार विना- अनुदानित शाळांची निवड केली.	१०
०३]	सहेतुक नमुना निवड पद्धतीने प्रत्येकी एक शाळा या प्रमाणे अनाथ विधाध्यांची संत गाडगेबाबा विधालय, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागातले- ल्या विधाध्याताठीची आश्रमशाळा, झंगजी माध्यमाची इंगिलेश मेडियम स्कूल, फक्त मुलां- ताठीची कन्या शाळा या प्रमाणे निवड केली.	०५

४) समारोप -

या प्रकरणामध्ये संशोधनाताठी माहिती कधी भिन्नविली हे दिले आहे.
पुढील प्रकरणात ह्या माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन केले आहे.

-:- संदर्भ :-

१) डॉ. भा. गो. वापट : शैक्षणिक संशोधन
पुणे, नवतन प्रकाशन, १९७५
पृष्ठ ३० १३३

-: माहितीचे पृथकरण व अर्थनिर्वचन :-

५.१ प्रस्तावना

५.२ प्रश्नावलीच्या तहाच्याने या विशेष्या माहितीचे पृथकरण व अर्थनिर्वचन

- [१] मुख्याध्यापकांची ऐयफिलक माहिती
- [२] पंचपूर तालुक्यातील मार्गदर्शक शाळांच्या अवधारणातंत्रंधी माहिती.
- [३] शिक्षकांच्या प्रशासनाविषयीची माहिती
- [४] विधाधर्यांच्या प्रशासनाविषयीची माहिती
- [५] आर्थिक बाबीतंत्रंधीची माहिती
- [६] शौतिक सुविधांतंत्रंधीची माहिती
- [७] शालेय प्रशासनाविषयी सुचिलेल्या सुधारणा

५.३ मुलाखतीद्वारे मिळालेल्या माहितीचे पृथकरण व अर्थनिर्वचन

क] शिक्षकांच्या मुलाखतीच्यासहाच्याने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन

- [१] शिक्षकांच्या प्रशासनाविषयी माहिती
- [२] विधाधर्यांच्या प्रशासनाविषयी माहिती
- [३] अवस्थापकांच्या मुलाखतीच्या सहाच्याने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन
- [४] लर्वसामान्य प्रश्न [२] शिक्षकांच्या प्रशासनातंत्रंधी माहिती
- [३] आर्थिक सुविधांविषयी माहिती

ग] अट व भागशिक्षणाधिका-यांच्या मुलाखतीच्या सहाच्याने
मिळलेल्या माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन

[१] सर्वतामान्य प्रश्न

[२] माध्यमिक शांच्या प्रशासनाविषयी माहिती

[३] प्रशासनात सुवाचलेल्या सुधारणा

५.४ अटी व पाहणीद्वारे मिळलेल्या माहितीचे विश्लेषण

१] शिक्षकांतंबंधीची माहिती.

२] भौतिक सुविधांतंबंधीची माहिती

३] शिक्षकेतरांतंबंधीची माहिती.

५.५ स मा रो प